

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 46 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. **036551259 of Reliance Industries Limited**, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 registered in the name of **ANIL KUMAR PAL** and **CHAMPA PAL**, have been lost. **ANIL KUMAR KANAILAL PAL** and **CHAMPA ANILKUMAR PAL** have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio No.	Certificate No(s)	Dist. From	Dist. To	No. of Shares
036551259	13218909	290400449	290400464	16
036551259	16670031-16670032	467014215	467014244	30

ANILKUMAR KANAILAL PAL **CHAMPA ANILKUMAR PAL**

Date: 18/05/2023 Date: 18/05/2023

Place: Mumbai Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 98 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. **036405023 of Reliance Industries Limited**, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021 registered in the name of **ANIL KUMAR PAL** and **CHAMPA A PAL**, have been lost. **ANILKUMAR KANAILAL PAL** and **CHAMPA ANILKUMAR PAL** have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Folio No.	Certificate No(s)	Dist. From	Dist. To	No. of Shares
036405023	13221959	290476458	290476500	43
036405023	16670027-16670028	467014105	467014159	55

ANILKUMAR KANAILAL PAL **CHAMPA ANILKUMAR PAL**

Date: 18/05/2023 Date: 18/05/2023

Place: Mumbai Place: Mumbai



STATE BANK OF INDIA

Retail Assets Centralised Processing Centre

MTNL Building, Devdas Road, Borivali (West), Mumbai - 400103. • Phone : 022 - 28531153 / 28531151 / 28531152 • E-mail : raspc.borivali@sbi.co.in

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" basis on **02.06.2023** in between **11.00 am to 04.00 pm** for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified here under:

Sr. No.	Name of Borrower / Director / Guarantor	Total dues for recovery	Description of the immovable properties	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date & Time for inspection of the properties
1.	Mrs. Aarti Ashok Pardeshi & Mr. Ashok Gajanan Pardeshi, Flat No. 302, 3rd Floor, Building No. 01, On Ram Tirth CHSL, Street No. 301, New Survey No. 162, Hissa No. 3, Old Survey No. 301, Ram Nagar, Phase - II, Ramdev Park, Mira Bhayander Road, Mira Road East, Thane - 401107	Rs. 26.89,036/- (Rupees Twenty Six Lakhs Eighty Nine Thousand Thirty Six Only) on 23.03.2023 and with further interest, costs and expenses etc. thereon.	Property ID- SBIN200030264377 1 RK Flat No. 302, 3rd Floor, Building Om Ram Tirth CHSL, Shree Ram Nagar, Phase - II, Ramdev Park, Mira Road East, Thane, Old Survey No. 302, New Survey No. 161, Hissa No. 3, Old Survey No. 301, New Survey No. 162, Hissa No. 1(P), 2(P), 3, Village Navghar, Mira Road (East), Taluka & District Thane within the City Limits of Mira - Bhayander Municipal Corporation, Locality More Popularly known as Om Ram Tirth CHSL. Admeasuring about 246 sq. ft. Built-up Area. Possession: Physical	Rs. 22,40,000/- (Rupees Twenty Two Lakhs Forty Thousand Only)	Rs. 2,24,000/- (Rupees Two Lakhs Twenty Four Thousand Only)	30.05.2023 From 11.00 am to 01.00 pm

The e-auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd. at their web portal <https://www.mstconline.com/auctionhome/lbapi/index.jsp>. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on <https://lbapi.in> and <https://www.mstconline.com/auctionhome/lbapi/index.jsp>. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstration, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website <https://lbapi.in> and https://lbapi.in/Sale_info/Login.aspx. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website <https://www.sbi.co.in> and website <https://www.mstconline.com/auctionhome/lbapi/index.jsp>, <https://lbapi.in>.

Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002 about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date.
Enquiry : Shri M.B Choudhary, Authorised Officer, Mobile No. 9975679777, Shri A K Gupta, City Case Officer, Mobile No. 9004705167
Date: 17.05.2023
Place: Mumbai

-sd-

AUTHORISED OFFICER,
STATE BANK OF INDIA

PROCTER & GAMBLE HEALTH LIMITED

Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099.

CIN No. L99999MH1967PLC013726, email: investorgrievance.im@pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 MARCH 2023

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	(1) Three months ended 31 st March 2023	(2) Preceding Three months ended 31 st December 2022	(3) Corresponding Three months ended 31 st March 2022	(4) Nine Months ended 31 st March 2023	(5) Nine Months ended 31 st March 2022	(6) Year ended 30 th June 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	32,092.0	30,997.0	26,782.0	92,844.0	81,852.0	111,441.0
2.	Net profit for the period (before tax and exceptional items)	7,853.0	10,494.0	6,486.0	27,007.0	19,876.0	25,337.0
3.	Net profit for the period (before tax, after exceptional items)	7,853.0	10,494.0	6,486.0	27,007.0	19,876.0	25,337.0
4.	Net profit for the period after tax (after exceptional items)	5,919.0	7,680.0	5,116.0	19,965.0	15,137.0	19,252.0
5.	Net profit for the period	5,919.0	7,680.0	5,116.0	19,965.0	15,137.0	19,252.0
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,096.0	7,258.0	5,212.0	19,737.0	14,965.0	19,322.0
	Equity Share Capital						
	(Face value per share - Rs. 10/- each)	1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0
	Other equity excluding Revaluation reserve as per Balance sheet	-	-	-	-	-	59,989.0
	Earnings per equity share (of Rs 10/- each)						
	*(not annualised)						
	(a) Basic and Diluted (in Rs.)	* 35.7	* 46.3	* 30.8	* 120.3	* 91.2	116

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (www.pghealthindia.com)

Place : Mumbai

Date : May 15, 2023

Please visit us at our website www.pghealthindia.com

For Procter & Gamble Health Limited

Milind Thatte

Managing Director

Honeywell

Honeywell Automation India Limited

CIN: L28299PN1984PLC017951

Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013

Phone: +91 20 7114 8888, E-mail: HAIL.investorservices@honeywell.com

Website: <https://www.honeywell.com/in/en/hail>

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		March 31, 2023 (Note 3)	December 31, 2022 (Unaudited*)	March 31, 2022 (Note 3)	March 31, 2022 Audited
1.	Total Income from operations (Net)	87,641	104,493	69,321	357,584
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	15,154	14,371	9,861	59,126
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15,154	14,371	9,861	59,126
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11,203	10,607	7,267	43,801
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11,038	10,308	6,707	42,761
6.	Equity share capital	884	884	884	884
7.	Reserves excluding revaluation reserves				317,967
8.	Earnings per share (EPS) -				
	(a) Basic and Diluted before extraordinary items (Rs.) (Not annualised)	126.71	119.97	82.19	495.40
	(b) Basic and Diluted after extraordinary items (Rs.) (Not annualised)	126.71	119.97	82.19	495.40

*Limited Review

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and www.nseindia.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 17, 2023.
- The financial results for the quarters ended March 31, 2023 and March 31, 2022 respectively are balancing figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which are subjected to limited review.

For Honeywell Automation India Limited

Place: Pune
Date: May 17, 2023

Ashish Gaikwad
Managing Director
DIN : 07585079

DBL INFRA ASSETS PRIVATE LIMITED

Statement of Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023

(Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

(₹ in lakhs)

S. No.	Particulars	Standalone			
		For Quarter ended 31-03-2023	For Quarter ended 31-03-2022	For Year ended 31-03-2023	For Year ended 31-03-2022
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	220.49	433.54	1,163.06	442.84
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(2,442.51)	(5,570.84)	(9,648.47)	(5,595.55)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	737.90	(5,570.84)	(6,800.58)	(5,595.55)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	738.97	(5,570.88)	(6,059.48)	(5,595.59)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	5,209.36	(5,570.88)	(3,589.06)	(5,595.59)
6.	Paid up Equity Share Capital	200.00	200.00	200.00	200.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	(8,189.56)	(5,600.48)
8.	Securities Premium Account	-	-	-	(5,490.48)
9.	Net worth	-	-	(8,989.56)	(5,490.48)
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	79,077.00	79,271.12
11.	Outstanding Redeemable Preference Shares	N/A	N/A	N/A	N/A
12.	Debt Equity Ratio	-	-	(7.80)	(13.01)
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1.	Basic	36.89	(278.54)	(303.03)	(279.78)
2.	Diluted	36.89	(278.54)	(303.03)	(279.78)
14.	Capital Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A
15.	Debt Redemption Reserve	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-
17.	Interest Service Coverage Ratio	-	-	-	-

(₹ in lakhs)

S. No.	Particulars	Consolidated			
		For Quarter ended 31-03-2023	For Quarter ended 31-03-2022	For Year ended 31-03-2023	For Year ended 31-03-2022
		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations	220.49	4,418.43	5,707.51	11,311.51
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(2,442.51)	(6,201.88)	(10,125.85)	(8,250.61)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,387.12	(6,201.88)	1,391.86	(8,250.61)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	8,298.27	(6,112.00)	1,303.06	(8,160.72)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	11,352.99	(6,825.16)	(1,865.88)	(15,612.47)
6.	Paid up Equity Share Capital	200.00	200.00	200.00	200.00
7.	Reserves (including Revaluation Reserve)	-	-	(26,774.35)	(14,420.04)
8.	Securities Premium Account	-	-	-	(14,420.04)
9.	Net worth	-	-	(26,574.35)	(14,220.04)
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	79,077.00	95,640.12
11.	Outstanding Redeemable Preference Shares	N/A	N/A	N/A	N/A
12.	Debt Equity Ratio	-	-	(3.41)	(6.73)
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
1.	Basic	568.65	(341.26)	(223.00)	(780.62)
2.	Diluted	568.65	(341.26)	(223.00)	(780.62)
14.	Capital Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A
15.	Debt Redemption Reserve	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-
17.	Interest Service Coverage Ratio	-	-	-	-

- Exceptional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations, were reviewed by Audit Committee and approved by the Board Meeting at their respective meetings held on 18.03.2023.
- The full format of the quarterly/annual financial results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and the listed entity as www.dbliapi.com.
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(www.bseindia.com) and can be accessed on www.dbliapi.com.
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial (s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For and on behalf of the Board of Directors

DBL Infra Assets Private Limited

Dilip Suryavanshi

Director

DIN - 00039944

Place: Bhopal

Date: 15.05.2023

#BSMorningShow



Infocus

Can India catch up in US electronics exports race?



Today's Special

Can the new CEO restore sanity at Twitter?



Market Insight

Will strong order book continue to buoy realty stocks?

5paisa presents

THE Business Standard
MORNING SHOW

Mon - Fri | 8am

Get the answers in today's episode



Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.



business.standard



bsindia

business-standard.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Sajjankumar J. Nemani, Shri. Sunil Sajjankumar Nemani and Shri. Suresh Sajjankumar Nemani are members in respect of Flat No.: 301 on 3rd floor, Rinku Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS. No. 37/C, Survey No. 9, Village Mandpeshwar, Dahisar (West), Mumbai – 400068. Shri. Sajjankumar J. Nemani, died on 05/01/2005. 1) SHRI. SUNIL SAJANKUMAR NEMANI AND 2) SHRI. SURESH SAJANKUMAR NEMANI, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.: 301 on 3rd floor.

I hereby invite claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: 301 on 3rd floor to 1) SHRI. SUNIL SAJANKUMAR NEMANI AND 2) SHRI. SURESH SAJANKUMAR NEMANI within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the below address between 5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Rupali C. Raut, Advocate
213-214, A Wing, Super Shopping Complex, Dr. Dalvi Road, Kandivali (West), Mumbai 400 067

Place : Mumbai
Date : 18/05/2023

जाहीर सूचना

माझे अशील श्री. मुलीधर अंतु आढाव व श्रीमती स्वाती मुलीधर आढाव यांच्या निदेशानुसार येथे सूचना देण्यात येत आहे की ते फ्लॅट क्र.४०२, क्षेत्रकड ४९० चौ.फु. विल्डअप क्षेत्र, ४था मजला, ए विंग, इमारत क्र.१०, सुमंगल वीणा को.हौ.सो.लि., वीणा नगर फेझ-२, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० या जमोचे मालक आहेत, त्यांच्याकडून दिनांक २३.०३.२०१० रोजीचे नोंदणीकृत मुळ विक्री करारनामा, दिनांक २८.०५.२०१० रोजीचे मुळ सुधार करारनामा व दिनांक २९.०५.२०१० रोजीचे रद्द केल्याचे करारनामा चे श्री. प्रकाश आर. शेठ्ठी व कुमारी शशिकला आर. शेठ्ठी, हस्तांतरकर्ता आणि श्री. प्रविण एस. आंगाडी व श्रीमती कलावती प्रविण आंगाडी, हस्तांतराती यांच्या दरम्यान झालेले होते ते त्यांच्या घरातून हक्कले आहेत, याबाबत त्यांनी दिनांक १६.०५.२०२३ रोजी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर फ्लॅट किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वासनाहक, विक्री, तारण, अधिभार, भाडोघ्न, मालकी हक्क, पवना, बक्षीस, अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्याच्या कार्यालयत-दुकान क्र.४/सी, लक्ष्मी केराव कोहोसोलि., तळमजला, डॉ. रमेश प्रधान रोड, न्यू इंग्लिश शाळेजवळ, नोवडा, राणे (प.) –४००६०२ येथे सदर सूचना प्रकाशन वारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या सदमांशिवाय माझे अशील पुढील प्रक्रिया करतील आणि दावा, काही असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

सही/-
सिद्धेश एच. राऊल
वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client viz. **Alpa Amit Bhanushali**, was holding the Original Share Certificate No. 33 dated **01-06-1996**, 5 fully paid shares, sum of Rs. 50/- each bearing Shares distinctive Nos. 161 to 165 [both inclusive] holding in the name of **Shri Lahirikant Sundarji Bhanushali** is respect of Flat No. 407, 4th Floor, "B" Wing, Snehal Tower Co-operative Housing Society Limited, Behind Nansey Colony, Savarpada Road, Near Chogle Nagar, Borivali [East], Mumbai 400066 [said Original Share Certificate] which are lost/misplaced and not found after search.

Our client hereby invite claims from general/public on the said Original Share Certificate as our client has not created any third party rights on the said Original Share Certificate as well as not handed over the said Original Share Certificate to any third Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate.

If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate having any claim or lien, with regard to the said Original Share Certificate may file such claims or objections if any, together with relevant documents within the period of 14 days from the date of this notice to **M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12 Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vaidhah Road, Borivali [East], Mumbai 400 066**

If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and /or annulled.

Sd/-
M/s. Bhogale & Associates
Place: Mumbai
Date: 18/05/2023

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT THE MR. MOHAMEDALI RAJABALI my client has lost the Share Certificate of the Co-Operative Housing Society, situated at 52-76, J. B. Shah Marg, Bombay- 400 009 and the society allotted 5 shares under Share Certificate No.036 bearing distinctive No. from 176 to 180 (both inclusive) in respect of the said Room No. 46 by the Society more detail described in the Schedule hereto below.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her claim, if any, with all supporting documents failing which the Society shall proceed to issue duplicate of the said Share Certificate without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
Room No. 46, Holy View Co-Operative Housing Society, situated at 52- 76, J. B. Shah Marg, Bombay- 400 009 and the society allotted 5 shares of bearing distinctive no. from 176 to 180 (both inclusive).

Dated this 18th May 2023
Advocates for Mr. Mohamedali Rajabali
Asadali Z. Mazgaonwala
303, 3rd Floor, Aapeejay House, Kalagahda, Fort, Mumbai - 400 001.

PUBLIC NOTICE

This is bring to the notice of the general public that one id card of **Ashish Sushil Jha** issued by ICICI bank. Having id card no **2339114** has been found missing and/or lost on 15/05/2023 anyone who finds the said id card is requested to return the said id card to the **m a n g e r d e b t s e r v i c e & m a n a g e m e n t g r o u p ICICI bank limited ICICI BANK tower off Chandwiali RD Powal Mumbai 400072.**

Therefore all the customers off ICICI BANK LTD are hereby notified not to make any payments to any unauthorized person holding the said id card no **2339114**. please take further notice that anybody making payment to any person holding the said id card shall do so his/her own costs risk and peril and icici bank shall not be bound and/or responsible for any payment

Date:18/05/2023
Place: Mumbai
For ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

Notice is given on Behalf of my Client **NKHL. MADIECHA** that the Property more particularly described in the Schedule Hereunder and holding share certificate which has been reported lost/misplaced if anyone having claim/objection should contact to the society secretary office within 15 days with relevant Documents and thereafer no claims will be considered and the said owner shall be issued duplicate Share Certificate.

Therefore any person(s) having any claiming respect of the above referred property or Part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptor under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at the Society Office at MITHILA SHOPPING CENTRE PRE C.H.S LTD, Situated at ROOM NO. 3A, 1st FLOOR, VMEHTA ROAD, JUHU SCHEME, VILE PARLE WEST, MUMBAI –400049 Within a period of 15 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
MITHILA SHOPPING CENTRE PRE C.H.S LTD, Situated at ROOM NO. 3A, 1st FLOOR, VMEHTA ROAD, JUHU SCHEME, VILE PARLE WEST, MUMBAI –400049.
DATED 18th MAY 2023
Place: Mumbai

Sd/-
ADV. PARESH V SHAH
Advocate High Court
B/23, Ground floor, Santosh CHS, Paranjape Nagar, Thanawala Lane, Near Chhlimamani Jain Temple, Opp. Tea Villa Cafe, Vile Parle (East), Mumbai – 57.
Mob.: 9870055233 Email : pareshhlb@gmail.com.

Public Notice

My Client is desirous of Purchasing Commercial premises bearing No. 412, admeasuring 369 square feet built-up area on the 4th Floor ("**Unit**") of the building known as "J K Chambers, Premises Co-Operative Society" situated at Plot No. 76, in the Plot admeasuring 2847.41 Sq. Mtrs or thereabouts, in Sector No. 17 of Vashi, Navi Mumbai-400703, within the limits of Navi Mumbai Municipal Corporation within the Registration District Sub District Thane, along with of Five (5) fully paid-up equity shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty Only) bearing distinctive Nos. 691 to 695 issued by the said society vide certification No. 000140 on 06.12.1997 ("Shares"). The said Unit and Shares shall hereinafter be collectively referred to as "**said Premises**".

Any Person claiming to be having any right, interest, encumbrances, charges etc. through maintenance, easement, mortgage, lease, rent, sale, development, lien, gift or otherwise or in any manner whatsoever nature on the said Premises and is objecting to such transaction should inform in writing through Registered Post Acknowledged due (RPAD) addressed to Advocate Manali Saraf having address at 210, J K Chambers Premises Co-Operative Society Plot No. 76, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400703, within 14 days of publication of this notice. The intention must be accompanied by certified true copy of the documentary proof on the basis of which the claim is being made by the objector. In case no such claim is received by the undersigned within 14 days in the mode and manner as stated hereinabove it shall be deemed that the said Premises is free from any claim and the objectors claim if any shall be deemed to have been waived by the objection or claim at a later date.

Date: 18.05.2022

Sd/-
Adv. Manali Saraf

जाहीर सूचना

आमचे अशील १) श्री. किशोर भालचंद्र भट्ट, २) श्री. कल्याण भालचंद्र भट्ट, ३) श्रीमती रेखा विनोद भावसार यांच्या वतीने आम्ही सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देत आहोत की, श्री. भालचंद्र एन. भट्ट व श्री. किशोर भालचंद्र भट्ट हे फ्लॅट क्र.०२, तळमजला, क्षेत्रकड ४८० चौ.फु. अर्थात ४४.६९ चौ.मी. (विल्डअप क्षेत्र), अमी पार्क विलिन्ड नं.१ म्हणून जात इमारत, अमी पार्क ए-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून जात सोसायटी, विंगारोत जमीन सर्व्हे क्र.५४, हिस्सा क्र.२, सर्व्हे क्र.५९, ५२(भाग), गाव जिंदोमी, नालासोपारा पश्चिम, तालुका वर्साह, जिह्ला पाचघर, वर्साह-विंगार महानगरपालिकेच्या मधील, उपनिकांक वर्साह क्र.१/२/३/४/५/६ येथे असलेल्या जागेचे मालक आहेत. पुढे नमूद करण्यात येत आहे की, सह-मालकांपैकी एक श्री. भालचंद्र एन. भट्ट यांचे २४.०४.२०१६ रोजी निधन झाले, यांच्या पश्चात किमती कायदेशीर वास्तवतः नावे १) श्री. किशोर भालचंद्र भट्ट (युवगात्र), २) श्री. कल्पेश भालचंद्र भट्ट (युवगात्र), ३) श्रीमती रेखा विनोद भावसार (विवाहीत मुलगी) हे आहेत आणि सदर मालमत्ता अला १) श्री. किशोर भालचंद्र भट्ट, २) श्री. कल्पेश भालचंद्र भट्ट, ३) श्रीमती रेखा विनोद भावसार यांच्या मालकीची आहे. जर कोणत्या सदर मालमतेवर काही दावा असल्यास कुपय आमच्याकडे किंवा खालील स्वाक्षरीकर्याकडे १५ दिवसांत संर्षक करावा.

सही/-
एस.एच.एण्ड असोसिएट्स, वकील
दुकान क्र.४५, संस्कृती अपार्टमेंट, युको बँकच्या मागे, वर्साह-एंगलएसबी लिंक रोड, नालासोपारा (पुर्व), तालुका वर्साह, जिह्ला पाचघर-४०१२०९.

मोबा. २५०२६९१३६३
ई-मेल: shambhurnjha@gmail.com

[Under the Bye - Law No. 34]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the society.

NOTICE
Shri Gyanendra Kumar Goel a member of the Rishikesh Co-operative Housing Society Ltd. having address at Evershine Nagar, Malad West, Mumbai-400064, holding Flat No F-04 in the building of the society, died on 29/05/2018 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital /property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 am to 6 pm. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai ; Date: 18/05/2023.
On & behalf of the Managing Committee. for **RISHIKESH Co-Op. HSG. Society Ltd.** S/d.- HON. SECRETARY

इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

काॅर्पोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अशा सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२.

ताबा सूचना
(नियम८-(१) (स्थायर मालमतेकरिता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयडेशन अँड रिस्कन्टक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँट्र २००२ अंतर्गत मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहावाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत कर्जदारांना खाली नमूदमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रकम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सफायसी कायद्याच्या कलम १४ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा वास्तविक ताबा जिल्हादंडाधिकारी पालघर यांच्याद्वारे यंजूर दिनांक १४.०७.२०२२ रोजीचे आदेश प्रकरण क्र.९३४/२०२२ अंतर्गत घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोतावाही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकडे सूचनेत नमूद रकम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून कारादरसो पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	प्रतिबंध मालमतेचे वर्णन (स्थायर मालमत्ता)	कलम १३(२) अन्वये सूचना दिनांक	सूचना रकम (रु.)	पुर्नता दिनांक
१	१. श्रीमती राधना वसंत शेवाळे २. श्री. महेश पांडुरंग मोरे क्र.क्र. : VLPHANDR0002839 शाखा: बोरिवली	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, मातुछाया, हिस्सा क्र.१, सर्व्हे क्र.२०६, गाव नाग्री, विंगार (पुर्व), ता. वर्साह, जि. पाचघर येथील मालमतेचे सर्व भाग व खंड.	१४.११.२०१७	रु.१२,२८,७३४/- (रुपये बारा लाख अठ्ठावीस हजार सातरो चौतीस फक्त)	०९.०५.२०२३

सही/-
प्राधिकृत अधिकारी,
इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पी अँड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेसस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९.
सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, ई-मेल:investorgrievance.im@pg.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

	(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
तथशील	संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	संपलेली संबंधित तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेले नऊ महिने	वर्ष
	३१.०३.२३	३१.१२.२२	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२	३०.०६.२२
अलेखापरिशिक्त	अलेखापरिशिक्त	अलेखापरिशिक्त	अलेखापरिशिक्त	अलेखापरिशिक्त	अलेखापरिशिक्त	लेखापरिशिक्त
कार्यचलनातून एकूण महसूल	३२०९२.०	३०९१७.०	२६७८२.०	१२८४४.०	८१८५२.०	१११४४१.०
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबपुर्व)	७८५३.०	१०४९४.०	६४८६.०	२७००७.०	१९८७६.०	२५३३७.०
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर)	७८५३.०	१०४९४.०	६४८६.०	२७००७.०	१९८७६.०	२५३३७.०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	५९१९.०	७६८०.०	५११६.०	१९९६५.०	१५१३७.०	१९२५२.०
कालावधीकरिता निव्वळ नफा	५९१९.०	७६८०.०	५११६.०	१९९६५.०	१५१३७.०	१९२५२.०
कालावधीकरिता एकूण सर्ववक्र उत्पन्न (कालावधीकरिता एकात्रित नफा (करानंतर) व इतर सर्ववक्र उत्पन्न (करानंतर))	६०९६.०	७२१८.०	५२१२.०	१९७३७.०	१४६६५.०	१९३२२.०
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती समभाग)	१६६०.०	१६६०.०	१६६०.०	१६६०.०	१६६०.०	१६६०.०
इतर समभाग, तालेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकन राखीव वाळून उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	-	-	-	-	-	५९९८९.०
अ) मूळ व सौमिकृत (रु.)	*३५.७	*४६.३	*३०.८	*१२०.३	*९१.२	११६

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे विस्तारत नमुनातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडकरिता

मितींद थत्ते

व्यवस्थापकीय संचालक

टिकाण : मुंबई

दिनांक : १५ मे, २०२३

कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my clients **1] MR DILIP M SONAWANE, 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE**, are absolute Owners of Shop No. 7, Ground Floor, admeasuring 140 Sq. Ft. equivalent to 13.01 Sq. Mts. (Carpet area), Building known as "RISHI KUTIR", Society known as "RISHI KUTIR CO. OP. HOUSING SOCIETY LTD, bearing Registration No. TNA / VSI / HSG/ TC / 16577 /2005-2006, Dated 20/06/2005, Constructed on N. A. land bearing Survey No 353, Hissa No 14, lying becing and situate at Village Boling, Virar West, Taluka Vasai, Dist Palghar, Pin No 401303, (within the registration District and Sub – District of Vasai –II (Virar) (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Shop")

The said property actually belongs to 1] LATE KESHAR M SONAWANE, 2] MR DILIP M SONAWANE & 3] MR VINAYAK MADHAV SONAWANE, and they has purchased from 1] MR VJAHYAKUMAR'S MAREWAR, 2] MRS KUMUDINI VJAHYAKUMAR MAREWAR, therein referred to as the "VENDORS/SELLERS", duly registered with the Sub-Registrar Vasai-5, bearing receipt No. 6483 & Document No. Vasai-5- 6197/2014, dated 24/12/2014.

And LATE KESHAR M SONAWANE died intestate on 25/08/2017, leaving behind her 1] MR DILIP M SONAWANE (Son of Deceased), 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE (Son of Deceased), AND LATE MADHAV DAGDU SONAWANE (Husband of Deceased) has already died intestate on 10/09/2009.

And, as per ration card there is no other legal heirs of LATE KESHAR M SONAWANE. And 1] MR DILIP M SONAWANE (Son of Deceased), 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE (Son of Deceased) are only the legal heirs and already Co-Owners & 33% each shares holders of the said shop.

After death of LATE KESHAR M SONAWANE (33.33 % Shares), 1] MR DILIP M SONAWANE 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE, had given their Consent to the said society to transfer her undivided right, title, interest of (33.33 % shares) of LATE KESHAR M SONAWANE in favor of equally divided the said shares between 1] MR DILIP M SONAWANE, 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE and accordingly the said society has started the process to transfer the said Shop & her shares on their name.

Now, 1] MR DILIP M SONAWANE, 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE are the 50% shares holders each of the above said Shop.

By virtue of Law of inheritance The Hindu succession Act 1956, my clients 1] MR DILIP M SONAWANE (50% shares), 2] MR VINAYAK MADHAV SONAWANE (50% shares) has become absolute owners of the said Property who is entitled to succeed the estate of deceased.

Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, other any person rights and shares in the aforesaid Shop, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my clients is entitled to inherit the aforesaid Shop, and all future correspondence shall come in effect in my clients favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

Sd/-
Date : 18-05-2023

M. M. SHAH (Advocate)
Shop No.04, "D Wing", Garden K AvenueShriddut Garden CHSL, Global City, Chikhali Dongare Road, Virar (West), Dist Palghar- 401303. Mobile No. 8805007866

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील १) श्री. अजयराज अश्विनीकांत कोरडिया व २) श्रीमती वैशाली अजयराज कोरडिया हे खालील अनुसूचीत नमूद मालमतेचे मालक आहेत. असे की, त्यांच्याकडून खालील दस्तावेज हक्कले आहेत:

१. मेसर्स शाह ब्रदर्स आणि श्री. बलवंतराय बी. अजमेरा यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा.

२. श्री. विजय बी. अजमेरा यांच्या नावे दिलेले मुळ हस्तांतर कागदपत्रे.

३. श्री. विजय बी. अजमेरा आणि श्री. चंद्रकांत एफ. शेठ यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा.

४. श्री. चंद्रकांत एफ. शेठ आणि श्री. अतुल एन. शाह यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा.

तसेच खालील अनुसूचीत मालमतेबाबत सर्व संबंधित मुद्रांक, पावत्या इत्यादी (यापुढे सदर मुळ दस्तावेज).

जर कोणा व्यक्तीस सदर मुळ दस्तावेज आणि/किंवा वर संदर्भात अनुसूचीत मालमत्ता किंवा भागवार संदर्भात तारण, मालकी हक्क, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्री. रोहन जे. चोधानी, वकिल, डी-२०४, अंबिका स्प्रिंग, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पुरव्यर्थे दस्तावेजांच्या प्रतीसह कळवावे.

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमतेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

मालमतेची अनुसूची

फ्लॅट क्र.एफ-८५, क्षेत्रकड ४५० चौ.फु. विल्डअप क्षेत्र तसम ४१.८२ चौ.मी. विल्डअप व क्षेत्रकड ३४८ चौ.फु. कोर्ट घेत सोसायटी नोंदीनुसार, २ला मजला, गौतम नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून जात इमारत, एल.टी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन एफ.बी.क्र.१२४, टी.पी.एस.-३, सी.टी.एस.क्र.६८५, ६८६, ६८९, ६८७, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमतेचे सर्व भाग व खंड.

सही/- (रोहन जे. चोधानी)

टिकाण: मुंबई

दिनांक: १८.०५.२०२३

वकील

यूनियन बँक

राखा मागिककर्ता बसिन रोड, पोस्ट पाणिक्पूर, वर्साह पश्चिम-४०१२०२

संदर्भ: ए/डी मह रिविस्टेड पोस्ट

दिनांक: ०४.०५.२०२३ टिकाण: वर्साह पश्चिम

प्रति, १) मे. बीएफव्हे डिझाईनर त्यांचे मालक श्रीमती धुमिका मिनीन राणा (कर्जदार) यांचे मार्फत युनिट क्र.५७, अर्धनगरीक इंडस्ट्रीज, सहारा हॉटेत समोर, वर्साह फाटा, वर्साह पुर्व, जिह्ला पालघर-४०१२०८.

२) श्री. विजय पी. राणा (जमिनदार) फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ए विंग, राम कुंज इमारत, पंडित दिनद्याल नगर, खोजा जमफ खानाच्या पुर्वे, वर्साह रोड पश्चिम, जिह्ला पालघर-४०१२०२.

३) श्री. युसुफाको राणा (जमिनदार) युनिट क्र.१०४, १ला मजला, संकल्प इंडस्ट्रीज इस्टेट, सावित्रीजी मेन रोड, वर्साह पश्चिम, जिह्ला पालघर-४०१२०२.

विषय: आमच्याकडून तुम्ही घेतलेल्या कर्ज सुविधेबाबत – एनपीए म्हणून वर्गीकृत – कलम १३(२) अन्वये प्रतिबंध हित कारवाईची अंमलबजावणी.

मोदीय/मोदीय, आम्ही तुमला सूचित करीत आहोत की, तुमचे खाते क्र.३२०६०५०१०००१९३८ हे मुदल/हजेर/व्याज न भरणा केल्यामुळे ३०.०४.२०२० रोजी एनपीए खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात यकनाची दिनांक २९.०४.२०२३ रोजी देव रु.८,५५,७०९.०८ (रुपये आठ लाख पंधराशेअठरा हजार सातशे एक आणि पैसे सात फक्त) तसेच इतर कर्ज यकनाची खाली नमूद तुमचे सर्व खातेमधे सुविध्याप्रमाणे आहे.

सुविधेचे नाव	मास्य रकम	२९.०४.२०२३ रोजी एकूण थकवाची देय
सीडी	रु.२०,००,०००/-	रु.८,७५,७०९.०७
एकूण	रु.२०,००,०००/-	रु.८,७५,७०९.०७

आमच्या कार्यागार मागणी तसेच तुम्ही तुमच्या खात्यात देव असलेली यकनाची रकम ज्या कळेली नाही. तसेच तुमचे अधिकृत मारलेले नाही.

सिक्युरिटीयडेशन अँड रिस्कन्टक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँट्र २००२ च्या नियम १३(१२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रकम रु.८,७५,७०९.०८ (रुपये आठ लाख पंधराशेअठरा हजार सातशे एक आणि पैसे सात फक्त) तसेच इतर कर्ज यकनाची खाली नमूद तुमचे सर्व खातेमधे सुविध्याप्रमाणे आहे.

१. कृपया नोंद असावी की, जर ६० दिवसांच्या आत देय रकम तुम्ही न भरल्यास आणि सदर कावेदअंतर्गत बँकेस सर्व अधिकार वापरल्यास आणि प्रतिबंध मालमतेच्या विक्री प्रक्रियेस संपूर्ण देव रकम वसूल न झाल्यास आम्ही तुमच्याकडून उरीतर रकमेच्या वसुलीसाठी कायद्याचे न्यायालय/जम पवतूली न्यायाधिकारण मध्ये तुमच्या विरोधात काय कायदेशीर कारवाई करू.

२. तुम्हाला विनीत आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या पवानगीशिवाय वरील प्रतिबंधित कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

३. तुमचे लक्ष घेण्यात ये